

314,T.V.Industrial Estate, S.K.Ahire Marg

Worli, Mumbai – 400 030. India

Tel .: + 91 22 6663 5456 Fax : + 91 22 6663 5460 Email : <u>auro@aurolabs.com</u> Web : <u>www.aurolabs.com</u>

Reg.Off / Mfg.Unit : K-56, M.I.D.C. Tarapur,

Dist. Palghar, Maharashtra – 401506 CIN No. L33125MH1989PLC051910

June 17, 2024

The Listing Department
BSE Limited
Phiroz Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip ID/Code : 530233

Subject : Newspaper publication of corrigendum to the audited Financial Results

for the quarter and year ended on March 31, 2024

Ref : Regulation 47 of SEBI [Listing Obligations and Disclosure

Requirements] Regulation, 2015

Dear Sir/Madam,

Sub:

With reference to Regulation 47 of SEBI [Listing Obligations and Disclosure Requirements] Regulation, 2015 ("Listing Regulations"), we are enclosing herewith Newspaper cuttings of corrigendum to the audited Financial Results for the quarter and year ended on March 31, 2024, published in the following newspaper:

- 1. Active Times, Mumbai (English Newspaper) dated June 16, 2024
- 2. Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) dated June 16, 2024

Kindly find the same in order and acknowledge.

Thanking you, Yours Faithfully, For, Auro Laboratories Limited

(Sharat Deorah) Chairman and Managing Director

DIN: 00230784

Encl: A/a



Mumbai : Politician Janardan Chandurkar. a stalwart of the Indian National Congress and a distinguished political figure, celebrated his 80th birthday in a heartwarming and gathering. intimate The event, held at his residence, was attended by his family, close

followers, and long-time associates, reflecting the profound respect and admiration he commands within his community and beyond. Mr. Chandurkar's illustrious political career spans several decades, marked by his unwavering dedication to public service and

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई

प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१

दुरध्वनीः २६५९०५१९, संकेतस्थळः www.sra.gov.in ईमेलः info@sra.gov.in

सुनावणी नोटीस्प

महाराष्ट्र झोपडपट्टी (सु.नि.व पु.) अधिनियम, १९७१ चे कलम १४(१) अन्वये भूसंपादन

करणेबाबत. मौजे-आंबिवली, तालुका-अंधेरी येथील न.भु.क्र. २५ लक्ष्मी नारायण सहकार्र

अर्जदार- मुख्यप्रवर्तक लक्ष्मी नारायण सह. गृह.संस्था नियो. यांचा दिनांक १२/०५/२०९८

महाराष्ट्र झोपडपट्टी (स्.नि.व प्.) अधिनियम, १९७१ चे कलम १४ (१) अन्वये भूसंपादनाबाबत इंग्रजी व

मराठी भाषेतील दिनांक २८/०२/२०२४ रोजी जाहिर सूचना निर्गमित करण्यात आली आहे. मराठी भाषेतील

जाहिर सचना 'सकाळ' या मराठी वत्तपत्रामध्ये दिनांक २९/०२/२०२४ व इंग्रजी भाषेतील जाहिर सचना 'दि प्रि

प्रेसस जर्नल' या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये दिनांक २९/०२/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या

संकेत स्थळावर दोन्ही भाषेतील जाहिर सूचना दिनांक २९/०२/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे तसेच

नाही. तथापी याबाबत आपले म्हणणे ऐकून घेण्यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वस

प्राधिकरण यांचेसमोर सुनावणी दिनांक १९/०६/२०२४ रोजी दपारी ३.३० वाजता, सुनावणी कक्ष तिसरा मजल

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व) मुंबई-४०००५१ आयोजित करण्या

उपस्थित न राहिल्यास प्रकरणी आपले काही म्हणणे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल

प्रत: १) स्वीय सहाय्यक, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना माहितीस्त

अर्जदार-मुख्यप्रवर्तक लक्ष्मी नारायण सहकारी गृहनिर्माण संस्था नियो, रामकुमार चाळ, सरोटापाड

सदर जाहिर सूचनांच्या अनुषंगाने प्रकरणी ३० दिवसांच्या कालावधीत कोणतीही हरकत प्राप्त झालेल

तरी सदर सनावणीस आपण आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावे. आपण सदर सनावणीर

सही/-

(राजेंद्र चव्हाण)

तहसिलदार-२ (विशेष कक्ष)

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई

क्र.झोपुप्रा/उपजि(वि.क.)/लक्ष्मीनारायणसह.गृह/कावि-३०२००

७/१२ नसार जमिन मालक

ग्राची कृपया नोंद घ्यावी.

.) पुरुषोत्तमदास मेघजी २) मुळराज पुरूषोत्तम

) नारायणीबाई पुरुषोत्तम ४) रणजित जमनादास

) जव्हेरबाई जमनादास W/O जमनादास मेघजी

राहणार: स्वामी नारायण मंदिर, टिळक रोड,

घाटकोपर (पूर्व) मुंबई-४०००७७

जागेवर दिनांक ०१/०३/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.

विरादेसाई रोड. अंधेरी (पश्चिम) मंबई-४०००५८.

विषय: सुनावणीस हजर राहणेबाबत.

Janardan Chandurkar celebtates 80th Birthday Amongst Family and Close Followers

commitment the values of the Congress party. His tenure includes serving as a Member of the Legislative Assembly (MLA) three terms, a Member of the Legislative Council (MLC) for one term, and the esteemed President of the Mumbai Congress Regional Committee (MRCC). Throughout his career, he has been a champion social justice,

economic development,

and grassroots activism,

significant

making

दिनांक: १० जून, २०२४

political landscape of Maharashtra. The birthday celebration was a fitting tribute to his legacy, with heartfelt speeches and tributes that highlighted his numerous achievements the enduring and impact of his leadership. Family members shared their pride in his accomplishments, recounting personal anecdotes that showcased his dedication to both his family and his political responsibilities. Mr.

Chandurkar addressed

CORRIGENDUM

TNN4- 1221-2018 on dated 01/03/2018. is by mist

Office Add: B/102, on 2nd Floor, Mathura Kunj "B" CHS Ltd Cabin Road, Bhayander (East), Tal. & Dist. Thane – 40110

e to Advertisement of Public Notice given in this pape 4 in which the mistake of Agreement for Sale dated

contributions to the

the gathering with a poignant speech, expressing his deep gratitude to his family and supporters for their unwavering support throughout his journey. He reminisced about his early days in politics, sharing insights and experiences shaped his career. Chandurkar Mr. reaffirmed also commitment to the values and ideals of Congress emphasizing importance of unity, perseverance, service to the nation.

VEHICLE **FOR SALE** INDUSIND BANK LTD Contact-**Bharma Gorule** 9892188896

Registration No Model MH03CV7115 tata LPT 1109 Hex Euro Iv

AURO LABORATORIES LIMITED

CIN NO.: - L33125MH1989PLC051910

Regd. Office: K - 56 M.I.D.C INDUSTRIAL AREA, TARAPUR BOISAR, DIST. PALGHAR 401506 , MAHARASHTRA

Tel.: +91-22-66635456 Fax:+91-22-66635460 Email. auro@aurolabs.com Web: www.aurolabs.com

CORRIGEDUM TO EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024 This is in reference to the extract of statement audited financial results for the quarter and year ended March 31, 2024 published in this paper on May 27, 2024, typographical error of Rs. 0.03 Lakhs in other equity has been rectified and now to be read Rs. 3572.60 Lakhs instead of 3572.57 Lakhs.

31.03.2024

efer Note 3

285.0

285.0

232.0

264.19

3.72

Unaudited)

378.79

378.79

273.4

292.28

623 2

4.39

ADVERTISE - PUBLIC NOTICE

l, <u>S*mt. Mala Shivram Harchekar*</u>, Address Sangam Nagari Nivara CHSL, Plot no – (Bldg. no – 7, Wing – A, Room No – 14, Gen. A. K. Vaidya Road, Dindoshi, Goregaon (E) Mumbai - 400065, hereby declare that Flat No. 14 Area 36.172 Sq. Mtr. Was transferred to me in Sangam Co-operative Housing Society, Goregaon (E), Mumbai as per the order dated 09/04/2004 from the Hon. Collector, Mumbai Suburban District This flat has allotted to me from Backward Class Category quota. I want to sell this flat for my personal reason, if I get proper consideration value. As per Government Resolution dated 01/06/2015, of Revenue and Forests Department, applications are called from persons belonging to the [Scheduled Caste (SC) / Scheduled Tribe (ST) Nomadic Tribe (NT)] backward class. Interested persons should apply by written application to the Secretary, Sangam Co-operative Housing Society within 30 days m today along with their caste certificate

CONTACT			
Flat Owner Details	Society Details		
Flat Owner Name: Smt. Mala Shivram Harchekar	Name of the contact Person of Managing Committee: Mr Mangesh Fatnaik		
Flat Owner Address: Sangam Nagari Nivara CHSL, Plot no – 6, Bldg. no – 7, Wing – A, Room No – 14, Gen. A. K. Vaidya Road, Dindoshi, Goregaon (E), Mumbai – 400065,	Address of The Society: Sangam Nagari Nivara CHSL, Plot no – 6, Bldg. no – 7, Gen. A. K. Vaidya Road, Dindoshi, Goregaon (E), Mumbai – 400065		
Flat No. 14 Area 36.172 Sq. Mtr.			
Contact Number: 9920104010	Contact Number: 9967415844		
Email Id: ammojuris@gmail.com	Email Id: rajkirtiwardhan@gmail.com		
Date: 16-06-2024	_		

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before Tax. exceptional and/or

extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before Tax (after exceptional and

Net Profit / (Loss) for the period after Tax (After exceptional and

Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss)

for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]

Reserves (Excluding revaluation reserves) as shown in the Audited

Earnings per share (EPS) (Face Value - Rs. 10 per Equity Shares):
(a) Basic

otal Income from operations

extraordinary items)

(b) Diluted

Place : Mumbai Date : June 15, 2024

421306

Dist Thane-421503

Date - 16.06.2024, Place - Thane

Sr No. 1 Also at: Tikona, 3rd Floor, Carpora House, LBS Road

Sr No. 2 Also at : Shop No.001, Masoba Chwk, Station Road Kalyan East, Maharashtra-421306.

andup West, Mumbai, Maharashtra-400078.

SS Innovations Unveils the Most Advanced SSI Mantra 3 Robotic System

Makes History with India's First Human Telesurgery Trial, and Welcomes Dr. Fredric Moll, Father of Surgical Robotics as Board Member and Vice Chairman



SS Mumbai Innovations, the developer of India's first Indigenous surgical robotic system-Mantra, dedicated making advanced robotic surgeries costeffective and accessible to a global population, launched today Mantra 3, which is the next generation, most advanced version of the

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Owner of Scheduled Property Late MR. SANJAY SHRIDHAR KHEDEKAR (since Deceased died intestate on 19/07/2014) leaving behind his wife/widow SMT. SANDHYA SANJAY KHEDEKAR and his son MR SHREERAJ SANJAY KHEDEKAR as hi eirs. MR. SHREERAJ SANJAY KHEDEKAR has released all his undivided share, right, title and interest claim and of SMT. SANDHYA SANJAY KHEDEKAR vide Deed of Release dated 12/06/2024 bearing Registration No. BRL7-12741-2024 dated 12/06/2024. On behalf of my client SMT. SANDHYA SANJAY KHEDEKAR the undersigned

advocate hereby invite claims or objection: rom other heir/s or claimant/s or objector/ in any within a period of 15 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection at 612/B-20, Anita CHS, Ltd., Sector-6, Road RSC-52, Charkop, Kandivali West, Mumba 400067. If no claims/ objections are eceived within the period prescribed above, then any claim received thereafter shall be considered as waived off and/or

DESCRIPTION OF THE PROPERTY ROOM NO. C - 26 in CHARKOP (1) LATAKUNJ CO-OP HSG. SOC. LTD. situated at PLOT NO 218, SECTOR - 2, ROAD RSC – 3. CHARKOP, KANDIVAL (WEST), MUMBAI – 400 067 admeasuring 30 sq. mtrs. Built-up of Village: Charkop, Taluka: Borivali, Mumbai Suburban District.

Nitesh D. Achrekai Date: 16/06/2024

31.12.2023 31.03.2023 31.03.2024 31.03.2023

(Audited)

1.034.57

1,034.57

779.2

811.34

3,572.60

12.50

(Audited)

344.56

344.56

279.46

2,796.80

3.92

Refer Note 3)

253.21

253.21

178.26

213.52

2.86

FOR & BEHALF OF BOARD OF DIRECTORS AURO LABORATORIES LIMITED

Whole Time Director DIN: 00230796

Mantra surgical Alongside, it system. has achieved a historic feat in Indian medical science by completing the Nation's maiden human telesurgery, signifying a monumental leap in surgical robotics. launch of SSI Mantra 3 underlines SS Innovations' commitment revolutionising healthcare by providing cutting-edge technology affordable prices. The new SSI Mantra 3 is highly advanced and is designed to enhance surgical precision. and patient efficiency, outcomes by integrating the latest advancements in robotic surgery, featuring 5 slimmer robotic arms and an immersive 3D HDheadset which provides surgeons with unmatched optics and a vision cart that provides 3D 4K vision to the entire team for precision and control. Additionally, the cost-effective pricing of SSI Mantra 3 aims make advanced surgical technologies accessible to more healthcare institutions

stride forward, Innovations successfully has conducted India's first human trial in telesurgery SSI Mantra Surgical Robot. This groundbreaking, flawless surgery

а

cholecystectomy that

took place between the

robotic

was

World Laparoscopy Hospital and the SSI Headquarters over a distance of 5 kilometres the using seamless connectivity of Airtel's fiberoptic network with no perceptible delay. The telesurgery trial signifies a major step forward providing healthcare to remote areas, further aligning with the Make in India initiative by showcasing Indigenous innovation a global on In a notable step forward, Dr. Fredric Moll, widely regarded as the father of surgical robotics, and the visionary founder of Intuitive Surgical, has joined SS Innovations International Inc., as Board Member and Vice Chairman. Dr. Moll has been a pivotal force advancing robotic surgery and contributed significantly to development of various groundbreaking robotic technologies that have contributed to the evolution of robotics in medicine. Dr. Moll's addition to the leadership team of SS Innovations underscores organisation's the commitment to excellence and innovation in the

medical device industry.

Read Daily Active Times

regions of

the world.

momentous

KRISHNA MANSI CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Village Diwanman, Krishna Township, Ambadi Road, Tal. Vasai, Dist. Palghar-401202

DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 03/07/2024 at 2:00 PM.

M/s. Krishna Township Corporation & M/s. Siddhpura Enterprises Partnership Firm And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property Village Diwanman, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
67	1	-	937.00 Sq. Mtrs.
Office : Administrativ 206, 2 nd Floor, Kolgad		\ (Shir	Sd/- ish Kulkarni)

Palghar-Boisar Road, Tal. & Dist. (SEAL) Palghar. Date : 14/06/2024

across

India and

Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palgha

RAJ GALAXY CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Village Nilemore, Chakradhar Nagar, Opp. Vrundavan Society, Nallasopara (W.), Tal. Vasai, Dist. Palghar-401203 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties.

The next hearing is kept on 03/07/2024 at 2:00 PM. M/s. Raj Enterprises through Prop. Shri. Gulam Abbas F. Merchant And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any

objection and further action will be taken. Description of the property Village Nilemore, Tal. Vasai, Dist. Palghar

131 1 1, 1 11, 1 13				
ı	Old Survey No. New Survey No.		Plot No.	Area
ı	75, 77 & 78 118/A		157	481.00 Sq. Mtrs.
ı	75, 77 & 78 115/118/119		158	483.00 Sq. Mtrs.
	Office : Administrativ		\ (Shir	Sd/- ish Kulkarni)

Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date: 14/06/2024

Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palgha

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane

& Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/3610/2024 Date :- 14/06/20: Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Date :- 14/06/2024 Application No. 388 of 2024.

Applicant :- Rajbhar Arcade Co-Operative Housing Society Ltd.
Add : Mouje Katemanivali, Rajbhar Nagar, Chinchpada Road, Katemanivali, Kalyan (E), Tal. Kalyan, Dist. Thane - 421306

Versus

Versus
Opponents:- 1. M/s. Vedant Developers, 2. Sunder Katwaroo Rajbhar, 3. Bharati Sunder Rajbhar, 4. Kirti Sunder Rajbhar, 5. Jyoti Sunder Rajbhar, 6. Durga Sunder Rajbhar, 7. Sudamadevi K. Rajbhar, 8. Swati Singh, 9. Manorama A. Rajbhar, 10. Shamilal K. Rajbhar, 11. Jamnadevi K. Rajbhar, 12. Vijay Sunder Rajbhar Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Faither to submit any say shall be presumed that pohody has any objection in the

to submit any say shall be presumed that nobody has any objection in this egard and further action will be taken accordingly. The hearing in the above e has been fixed on 01/07/2024 at 1.30 p.m. Description of the Property - Mauje Katemanivali, Tal. Kalyan, Dist. Thane

Survey No. Hissa No. Area 2377.00 Sq. Mtr.

SEAL

Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thans Competent Authority U/s 5A of the MOFA. 1963

PUBLIC NOTICE

२/- अर्जदार संस्थेने सदरची सुनावणी नोटीस मराठी व इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिध्द करून त्याबाबत य

Smt. Meena Yeshvant Gurao flat no.1806 18th Floor Bld.no. 2 Nahur Vivekanand co. op. hsg. soc. Ltd. Nahur Rd, Mulund mumbai 400080 is the member and owner of flat no.1806 jointly with her husband Mr.Yeshvant Dhondu Gurao and her Husband passed away on 14/02/2023. If there are any claims or objections from the heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member of the society, the same shall be forwarded within 15 days from the publication of the said notice along with the copies of such papers and other evidence in support of such claims/objections. If the claims/objections are not received within the above mentioned period, the society will free to transfer the shares of said flat in favour of smt. Meena Yeshvant Gurao as per provisions of the bye laws of the society.

In case of objections/claims, the same to be filed within 15 days with the honourable secretary, Nahur Vivekanand Co.Op. Soc. Ltd. Nahur Rd. mulund, mumbai 400080.

PUBLIC NOTICE

My clients Mrs. Vimla Vijay Jha and (2) Mr. Vijaykumar Kashikant Jha, have agreed to purchase the Room No. 609, on the 6th floor, A Wing, in the building known as Om Sai Darshan S.R.A. Co-operative Housing Society Ltd. situated at Sodawala Lane. Borivali (West). Mumbai - 400092 together Share Certificate No. 118, Dated 10/10/2006 and Distinctive Nos. from 586 590, (both inclusive) of 5 (Five) fully paid up shares of Rupees Ten each, , herein after referred to as the "said Room", from Mrs. Jayshree Krishna Bhosle widow of late Krishna Sudam Bhosle

Originally he "said room" was allotted to one Mrs. Asha Ramprasad Pawai by Slum Rehabilitation Authority and her name appears in the annexure II List dated 19/12/1996 of the said S.R.A. Scheme at Sr. No. 47, the said Mrs. Asha Ramprasad Pawar was the original member of Om Sai Darshan S.R.A. Co-operative Housing Society Ltd, in respect of the "said room", she has declared and confirmed that she has lost the original agreement executed between her and the concerned developer.

The "said room" was purchased by (1) late Krishna Sudam Bhosle and (2) Mrs. Jayshree Krishna Bhosle from the original allotee Mrs. Asha Ramprasad Pawar vide agreement dated 02/07/2014, after the death of late late Krishna Sudam Bhosle, their two legal heirs i.e. (1) Miss. Poonam Krishna Bhosle (2) Mr. Ganesh Krishna Bhosle, have released all their rights title and interest in respect of the "said room" in favour of their mother Mrs. Jayshree Krishna Bhosle widow of late Krishna Sudam Bhosle vide a deed of released dated 16th May, 2024 duly registered in the Office of Sub -Registrar of Assurances, at Borivali, Mumbai, under Serial No. BRL9-6518-2024 dated 16-05-2024.

All persons claiming an interest and having any claim, right, share, title in in respect of the "said room" by way of sale, tenancy, mortgage, charge, lien, lease, use, trust, possession, inheritance easement, leave and license or otherwise whatsoever are hereby requested to make their claim known in writing with proper legal documents in evidence to the undersigned at his office address as mentioned herein under, within 07 days from the date hereof, and the sale of the "said room" will be completed in favour of my clients and the claim, if any shall be deemed to have been waived for all intents and purposes and not binding upon "my clients".

Place :- Mumbai Ashok C. Giri Date :- 16.06.2024 Advocate High Court 1103, Rustomjee' Eaze Zone Sundar Nagar, Nr, MTNL Exchange

Goregoan (West), Mumbai -400 104

Equitas Small Finance Bank Ltd COLICES (FORMERLY KNOWN AS EQUITAS FINANCE LTD)

Note: 1) The above unaudited financial results for the quarter and year ended March 31, 2024, were reviewed by the Audit

Registered Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai - 600002

DEMAND NOTICE - NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002

Note: 1) The above unautited innancial results for the quarter and year ended watch 31, 2024, were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at meeting held on May 25, 2024. 2)The above is an extract of the detailed format of Financial results for the quarter and year ended March 31, 2024 filled with the Stock Exchange under Regulation 3 of the SEBI (Listing and Disclosure requirements) regulations, 2015. the full format of the financial results are available on the Company website www.aurolabs.com and on the stock exchange website, www.bseindia.com 3) Figures of the Quarter ended on 31st March, 2024 & 31st March, 2023 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to the date upto the third quarter of the respective financial year

NOTICE is hereby given that the following borrower/s have availed loan from Equitas Small Finance Bank Ltd (ESFB). The said borrower/s had/hav failed to pay monthly Installments/ Interest and their loan account has been classified as Non-Performing Asset as per the guidelines issued by RBI The details of the secured immovable property/ties, loan and the amounts outstanding as on date payable by the borrower/s are mentioned below The borrower(s) and the public in general are informed that the undersigned being the Authorized Officer, the secured creditor has initiated action against the following borrower(s) under the provisions of the SARFAESI Act, 2002 and not to deal with the said property. on failure to repay the nding dues indicated against their names within 60 (Sixty) days of this notice, the undersigned will exercise any one or more of the

	under sub-section (4) of Section 13 of the SARFAESI Act, including power to take possession of the property/ies and sell the same.				
SR NO		Demand Notice Date and Amount	Description of Secured Asset (Immovable Property)		
1	Loan / Facility Account No's 700005855788 / EMFMUMBA0042120 & 700005855790 / ELPMUMBA0042121. 1. Mr. Aditya Choughule S/o Mr. Bhaskar Choughule (Applicant / Borrower & Mortgagor) 2. Mr. Rakesh Choughule S/o Mr. Bhaskar Choughule (Co-Applicant/ Co-Borrower & Mortgagor) 3. Mrs. Trupti Choughule W/o Mr. Rakesh Choughule (Co-Applicant/ Co-Borrower) All Having address at : 6/3, Navshakti C H Soc. No.2, B/h. Bhavani Medical, Nehrunagar, Kanjurmar, Bhandup-400078. Also at: 6, Vikram Chawl, Ambewadi No.2, Surya Nagar, L.B.S. Marg, Vikhroli (West), Tagore Nagar, Mumbai, Maharashtra-400083. Sr No. 1 Also at : Cipla (Teamlease Ser), R&D Center, Vikhroli, Maharashtra-400083. Both Also at : Flat No.1501, C Wing, Balaji Estate, S No.17, Village. Umbroli, Nr. Manpada Kalian Shilphata Road, Dombivali East, Mumbai, Maharashtra-421203.	(Rupees Eleven Lakhs Twenty Five Thousand Eight Hundred Twenty Six Only) due as on 10/05/2024. & NPA on 09/04/2024	RESIDENTIAL PROPERTY OWNED BY MR. ADITYA BHASKAR CHOUGHULE & MR. RAKESH BHASKAR CHOUGHULE & MR. RAKESH BHASKAR CHOUGHULE All that pieces and parcels of immovable property bearing Flat No.1501, on Fifteen Floor, area admeasuring 389 sq. ft. of carpet area i.e. 36.13 sq. mtrs (as defined under RERA) for use, of "C" Wing (Icon) of building known as "BALAJI ESTATE" situated at Survey No. 17, admeasuring 0H-29R-3P + Pot Kharaba 0H-21R-5P, totally admeasuring 0H-50R-8P i.e 5080 sq. mtrs. lying, being and situate at Revenue Village Umbroli, Ta. Ambernath, Dist. Thane within the jurisdiction of the Sub-Registration District Ambernath and Registration District Thane and within the local limits of Kalyan Dombivli Municipal Corporation.		
2.	Loan / Facility Account No's. 700007318900 / EMFMUMBA0056100 & 700007320687 / ELPMUMBA0056101. 1. Mr. Sachin Swaminath Pyati S/o Mr. Swaminath Pyati (Applicant /Borrower & Mortgagor) 2. Mrs. Renuka Swaminath Pyati W/o Mr. Swaminath Pyati (Co- Applicant/ Co-Borrower & Mortgagor) Both Having address at: Pandit Pawshe Chawl, 1/1, Sagar Nagar, Shyadri Park, Kalyan East, Thane, Maharashtra-421306.	21,18,498.08/- (Rupees Twenty One Lakhs	RESIDENTIAL PROPERTY OWNED BY MR. SACHIN SWAMINATH PYATI & MRS. RENUKA SWAMINATH PYATI & MRS. A SWAMINATH PYATI & MRS. RENUKA		

Four Hundred Also at: Tukaram Jadhay Chawl, Jaibai Vidyamandir Road, B/h Shni Mandir, Katemaniwali, Kalyan, Thane, Maharashtra Eight Paisa Only) Also at: Flat No.106, 1st Floor, C-Wing, Krishna Sudama 10/05/2024 Residency, Vill. Belvali, Badlapur (W), Ta. Ambernath

complex known as "KRISHNA SUDAMA Ninety Eight And RESIDENCY" constructed on property bearing Survey No.7A/1/3 84, and (2) Survey No.7A/1/ admeasuring by an area 0H-61R-0P, Akar Rs.0-7 Ps. Out of that admeasuring 0H-32R-0P, plus Potkharaba OH-20R-OP, i.e. total admeasuring NPA on OH-52R-OP, Plus 4 Gunthas and total area OH 56R-0P, Akar 0-38 PS. And Akar 0-06 Ps. Total 00-09/04/2024 44 Ps lying, being and situate at Revenue Village Belvali, Ta. Ambernath, Dist. Thane within limi

of Kulgaon Badlapur Municipal Council. Authorized officer, Equitas Small Finance Bank Ltd

WE PARENTS, CHANGED OUR MINOR SON'S NAME FROM ARADHYA RAVINDRA RANDHE TO AARADHYA RAVINDRA RANDHE AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL MALIK ABDUL KHALIQUE (OLD NAME) TO SHAIKH ABDUL MALIK ABDUL KHALIQUE (NEW NAME) AS PER DOCUMENTS.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that LATE HABIBUR RAHMAN RAHMATULLAH KHAN and was the owner of Flat No. 304, G Wing, 3rd Floor, Silver Crown, Co-operativ Housing Society Limited, Shivar Garden, Hetal Park, Next to Vijay Park, Mira Road – East, Thane – 401107 (Said Flat).

That LATE HABIBUR RAHMAN RAHMATULLAH KHAN died intestate or 25/07/2021 at Mira Road East, Thane Maharashtra and the concerned Municipal authority issued the Death Certificate in

That LATE HABIBUR RAHMAN RAHMATULLAH KHAN were sufficiently entitled in respect of the said Flat and the same was nurchased by him vide an Agreement for Sale dated 03/09/2014 xecuted between Meenaben Jayantilal Pate referred to as the "Vendor" AND Mr Habibur Rahman Rahmatullah Khan referre to as the "Purchaser" in respect of the said flat and the same was duly registered at the office of concerned Sub-Registrar of Assurances at Thane under Regn. No. TNN10-10805-2014. That LATE HABIBUR RAHMAN 25/07/2021 at Mira Road East, Thane Maharashtra leaving behind the following Legal Heirs and/or representatives;

Mrs. Talzimunisha H Rahman Khar (Wife) 2. Mr. Ataur Rehman Khan (Son) 3

That the above mentioned legal heirs and/or representatives are intending to transfer the right, title, share and interest of the said flat by way of executing incidental and connected documents relating to transfer of share and All persons and/or institutions claiming

nterest in the said flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange nortgage, charge, lien, trust, possession assement, attachment or otherwise are hereby equired to make the same known to the ndersigned at the office of SSK Advocate & Partners, Shop No. 11, Shanti Plaza Building 38/39, Near Bank of India, Shanti Park, Mira Road (East), Thane 401107 vithin 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that the abov entioned person is the only legal heirs of the eceased and further legal process shall be given effect thereto, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived in respect of the said

SSK Advocates & Partners

जाहीर सूचना

माझे अशिल श्री. मायकेल व्हिन्सेंट अल्मेडा यांच्या वतीने सुचना देण्यात येत आहे की, ते फ्लॅट क्र.००६, क्षेत्रफव . सुमारे २२५ चौ.फू. कारपेट क्षेत्र, तळ मजल्यावर, आकाश अपार्टमेंट क्र.१ मध्ये, एकता आकाश (एसआरए को हो सो लि. म्हणन जात सोसायटीमध्ये, जमिन बेअरिंग सिटी सर्व्हें क्र. ३१३६, ३१३५, ३१३७/बी, सर्व्हें क्र ३६८, हिस्सा क्र. ६, २०४ चौ. मीटर, वाकोला, कोळे क्त्याण, सांताक्रूझ पूर्व जवळ चे मालक आहेत, वांद्र्याच्या नोंदणी उपजिल्ह्यात, बृहन्मुंबई, तालुका दक्षिण सालसेट जिल्हा - मुंबई येथे (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) सदर फ्लॅट मळत: श्रीमती मेरी आल्मेडा आणि श्री.मायकेल व्ही. आल्मेडा यांच्याद्वारे वैदेही आकाश हाऊसिंग प्रायव्हे लेमिटेड - विकासक म्हणून आणि श्रीमती म्हणून श्रीमर्त हणून यांच्यात केलेल्या नोंदणीकृत करारार्च नंमलबजावणी करून दिनांक १८.०१.२००६ रोजी खरेदी करण्यात आला होता.

सदर श्रीमती मेरी आल्मेडा यांचे दि.२५.१०.२००६ रोजी (मुलगा), श्रीमती नतालिना पीटर डिसूझा (विवाहिः ... पुलगी) आणि श्रीमती पॉलीन पीटर ब्रागांझा (विवाहित नगी) हे एकमेव कायदेशीर वारस म्हणून आहेत; परं कोणतेही 'वारस प्रमाणपत्र' लाग केले गेले नाही आणि कोणत्याही योग्य न्यायालयाद्वारे कोणतेही 'वारस प्रमाणपत्र देखील जारी केले गेले नाही

कोणा व्यक्तीस श्री. मायकेल व्हिन्सेंट अल्मेडा) यांच त्र्यतिरिक्त सदर फ्लॅट किंवा भागाबाबत हक्क, शिर्षक हेतसंबंध, दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी त्यांच दावा योग्य दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचन प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्योकडे कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगि केले आहेत, असे समजले जाईल आणि आमच्य

असोसिएट डी ज्युरिसकरिता मालक ॲड. मुक्ता सोहोनी, श्री. मायकेल व्हिन्सेंट अल्मेडा यांचे वकील उच्च न्यायालय व नोटरी

ताः कार्यालय क्र.२०८, चावला कॉम्प्लेक्स, सेक १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. देनांक: १६.०६.२०२४

जाहीर सूचना

माझे अशील श्रीमती विमला विजय झा व २) श्री. विजयकुमार काशिकांत झा यांनी खोली क्र.६०९, ६वा मजला, ए विंग, ओम साई दर्शन एस.आर.ए. को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, सोडावाला लेन, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ तसेच रु.१०/- प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे अनुक्रमांक ५८६ ते ५९० (दोन्हीसह) असलेले दिनांक १०.१०.२००६ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.११८ यासह (यापुढे सदर खोली म्हणून संदर्भ), श्रीमती जयश्री कृष्णा भोसले, स्वर्गीय कृष्णा सुदाम भोसले यांची विधवा पत्नी यांच्याकडून खरेदी करण्याचे मान्य केले आहे.

मुळत: सदर खोली श्रीमती आशा रामप्रसाद पवार यांना झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाकडून देण्यात आली होती आणि त्यांचे नाव अ.क्र.४७ मधील सदर एस.आर.ए. योजनेच्या दिनांक १९.१२.१९९६ रोजीचे परिशिष्ट २ यादीत नमुद आहे. सदर श्रीमती आशा रामप्रसाद पवार या सदर खोलीबाबत ओम साई दर्शन एस.आर.ए. को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.च्या मुळ सदस्या होत्या. त्यांनी घोषित व निश्चित केले आहे की, त्यांच्याकडून त्यांच्या आणि संबंधित विकासकाच्या दरम्यान निष्पादित मुळ करारनामा हरवला आहे.

सदर खोली १) स्वर्गीय कृष्णा सुदाम भोसले व २) श्रीमती जयश्री कृष्णा भोसले यांनी मुळ प्राप्तकर्त्या श्रीमती आशा रामप्रसाद पवार यांच्याकडून दिनांक ०२.०७.२०१४ रोजीच्या करारनामाद्वारे खरेदी केली होती, स्वर्गीय कृष्णा सुदाम भोसले यांचे निधनानंतर त्यांचे दोन कायदेशीर वारसदार अर्थात १) कुमारी पुनम कृष्णा भोसले, २) श्री. गणेश कृष्णा भोसले यांनी सदर खोलीबाबत त्यांचे सर्व अधिकार, हक्क व हित त्यांची आई श्रीमती जयश्री कृष्णा भोसले, स्वर्गीय कृष्णा सुदाम भोसले यांची विधवा पत्नी यांच्या नावे दिनांक १६.०५.२०२४ रोजीचे अ.क्र.बीआरएल९-६५१८-२०२४ अंतर्गत बोरिवली, मुंबई येथील हमी उपनिबंधकांच्या कार्यालयात नोंदणीकृत दिनांक १६ मे, २०२४ रोजीच्या मुक्तता करारनामाद्वारे मुक्त केले. जर कोणासही सदर खोलीबाबत विक्री, वहिवाट, तारण, अधिभार, मालकीहक्क, भाडेपट्टा,

वापर, न्यास, ताबा, वारसाहक्क, कायदेशीर हक्क, लिव्ह ॲण्ड लायसन्स किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, शेअर, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना खाली नमुद केलेल्या त्यांच्या कार्यालयात आजच्या तारखेपासून ७ दिवसात कळवावे. अन्यथा सदर खोलीचा विक्री व्यवहार माझ्या अशिलाच्या नावे पुर्ण केला जाईल आणि दावा असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०६.२०२४

अशोक सी. गिरी वकील उच्च न्यायालय

११०३, रुस्तमजी इझ झोन, सुंदर नगर, एमटीएनएल एक्सचेंजजवळ, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४.



मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४. दूरध्वनी क्र. ०२२-२४२२३०२० ई मेल - admin@deccanbank.com

जाहीर सूचना

बँकेच्या शाखा/कार्यालयात सीसीटीव्ही सेक्युरीटी सिरिटम बसविणेकरीता निविदा मागविणेबाबत

बँकेच्या मुंबईसह ठाणे, रायगड व पुणे रिथत एकूण १३ शाखा व २ कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही सेक्युरीटी सिस्टिम बसविणेबाबत विविधि कंत्राटदारांकडून निविद मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक कंत्राटदारांनी खालील पत्त्यावर आपली निविदा बंद लिफाफ्यात 'सरव्यवस्थापक - दि डेक्कन मर्चेन्टस् को-ऑप बँक लि., मुंबई ' यांच्या नावाने दि.२४.०६.२०२४ पर्यंत सादर करावी.

- निविदा प्राप्त करणे व जमा करणेकरीता संपर्क पत्ता -''दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप बँक लि., मुंबई '' २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगांव, मुंबई - ४०० ००४ संपर्क क्र.०२२-२३८५१८१९, ९०८२०५२२८३

PUBLIC NOTICE Public Notice is hereby given that my clients (1) MR. DHANANJAY BOPCHE & (2) MRS MONIKA DHANANJAY BOPCHE ntend to purchase an ownership Flat pearing No. 1/B/601, admeasuring 560 Sq. feet built up area on 6th floor, in Vijay Vishal Co-Op Housing Society Ltd., CTS No. 81,182 (b) & 186, Oshiwara Jogeshwari (West) Mumbai-400102,fron ts founder member of the society MF JOHNSON HENRY LASRADO. Any person/s including legal heirs, having any claim, Rights, title and interest, o objection against or over the said flat and the shares in respect thereof or any par there of either by way of Sale, Gift, Lease assignment, lien. Charge, easemen nheritance, mortgage, Maintenance possession, Agreement, writing, Trust, o by virtue of testamentary or no testamentary document/s, or by succession or adoption suit, litigatior dispute, decree, order, injunction ४००१०१ येथे कळवावे. restriction, covenants, statutory orde Notice/ Awards, notification, or otherwise nowsoever , are hereby called upon a required to make the same known in writing with due evidence / supporting proofs and detailed particulars thereof a my office, at shop No. B-44, Super shopping complex, Bajaj Cross Road लॅट क्र.६, क्षेत्रफळ ३७३.६२ चौ.फु. कार्पेट Near Vegetable Market, Kandivali (west) Mumbai-4000 67, within the 15 days fron

he transaction of sale shall be completed. Dilip J. Parekh **Advocate High court**

Date: 16-06-2024 Place: Mumbai

<u>जाहीर सूचना</u>

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, रशिदा झैदी या फ्लॅट क्र.५०६, ५वा मजला ए१ टॉवर, हिल पार्क कोहौसोलि., कॅप्ट. सुरेश सामंत मार्ग, एस.व्ही, रोड, जोगेश्वरी पश्चिम मुंबई-४००१०२ या जागेच्या मालक होत्या आणि . सदर सोसायटीच्या सदस्या होत्या आणि त्यांच्या नावे अनुक्रमांक ८१ ते ८५ चे भागप्रमाणपत्र क्र.१७ वितरीत करण्यात आले होते.

the date of publication of this notice, failing

which such claims if any will be

considered as waived and abandoned and

सदर रशिदा झैदी यांचे २२ सप्टेंबर, २०२२ रोर्ज निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची सहा मुले कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. पाच मुले नामे १) श्रीमती अफशा मस्लीम अब्बास य्यद. २) अस्मात बानु सय्यद, ३) रिझवान मुन्नेमिया सय्यद ४) अहसान मुन्नेमिया सय्यद व ५) मुशिर फातिम <u> </u>मुन्नेमिया सय्यद यांनी क्र.बीडीआर१६-६३८१, २०२४ अंतर्गत हमी उपनिबंधकांकडे नोंदणीक असलेले दिनांक २३ एप्रिल. २०२४ रोजीचे मक्तत करारनामानुसार त्यांचे सदर फ्लॅटमधील सर्व अधिका त्र हक्क त्यांचा भाऊ व माझे अशील श्री. अफरोइ मुन्नेमिया सय्यद यांच्या नावे मुक्त केले. सदर अफरोझ मुन्नेमिया सय्यद सदर मुक्तता करारनामानुसार सद फ्लॅटचे एकमेव मालक झाले आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत विक्री अदलाबदल बक्षीस तारण अधिभार न्यास त्रारसाहक, ताबा, भाडेपट्टा, मालकीहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय 3019-केनमोर कोहौसो.. २री कॉस लेन लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (प.), मुंबई-५३ येथे आजच्या तारखेपासून १५ दिवसात कळवावे अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि हस्तांत प्रक्रिया पुर्ण केली जाईल.

वर संदर्भीत अनुसुची

फ्लॅट क्र.५०६, ५वा मजला, ए१ टॉवर, हिल पार्क कोहौसोलि., कॅप्ट. सुरेश सामंत मार्ग, एस.व्ही रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई-४००१०२ आणि ागप्रमाणपत्र क्र.१७) वरील रु.५०/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे अनुक्रमांक ८१ ते ८५ असलेले ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स. आज दिनांकीत १६ जून, २०२४

अकील जी. कलावाडिया वकील उच्च न्यायालय

equitas bank

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की माझे अशील **श्रीमती अनुजा मोहन पै (**पुर्वीच्या **कुमारी शीला शेषगिरी शानभाग)** या खालील -भनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेच्या मालक असून चांनी सदर जागा श्री. सभाषचंद वसंत प्रधान यांच्याकडून दिनांक ४ सप्टेंबर, १९७८ रोजीच्या **फरारनामान्**सार खरेदी केली होती, त्यांच्याकडून बेल्डर/विकासक/**राधा दळवी नगर को** ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. यांच्या द्वारे <mark>श्री. सुभाषचंद्र वसंत प्रधान</mark> यांच्या नावे देण्यात आलेले मळ करारनामा/वाटपपत्र तसेच सदर गलमत्तेबाबतचे सर्व मदांक. पावत्या इत्यादीसह हरवले आहेत. माझ्या अशिलांना सदर मालमत्ता गवी खरेदीदाराकडे विक्री करण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तिस सदर मुळ दस्तावेज आणि/ किंवा मालमत्ता किंवा भागावर मालकीत्व, तारण अधिभार, मालकीहक्क, वहिवाट किंवा इतर प्रकारे काही दावा, अधिकार, हक्क, हित, लाभ इत्यादी असल्यास त्यांनी दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना ाकाशनापासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत श्री. रोहन जे. चोथानी वकील. डी-१०४. अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-

गत कसूर केल्यास दावा त्याग केले आहेत असे समजण्यात येईल आणि माझे अशील सर्व अधिभारापासून मुक्त व बाजाभाव योग्य अधिकार असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार

मालमत्तेची अनुसुची

क्षेत्र, २रा मजला, विंग बी, राधा दळवी नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत चेताभाई पटेल रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-(००१०१, जमीन सीटीएस क्र.८५(भाग), गाव आकर्ली, तालका बोरिवली, मंबई उपनगर जिल्हा वेथील जागेचे सर्व भाग व खंड.

> (आर. जे. चोथानी) वकील

दिनांक: १५.०६.२०२४

जाहीर सूचना या उपस्थितांद्वारे सर्व लोकांस माहित आहे की, मूळतः श्री जे.आर. सुवर्णा हे फ्लॅट क्र.४, इमारत क्र.५, तळमजला,

लार्सन अँड दुब्रो ग्रुप ऑफ कंपनीज एम्प्लॉईज कोहौसोलि. विजय नगर, मरोळ, मरोळ मरोशी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ००५९ चे मूळ संस्थापक सदस्य आणि कायदेशीर म होते, क्षेत्रफळ सुमारे ३६० चौ. फूट. बिल्ट अप क्षेत्र, त्यांच्य नावे भाग प्रमाणपत्र क्र.५५१ विशिष्ट क्र.९७१ ते ९७५ अंतर्गत धारण केले होते, जे त्यांना श्री. जे.आर. सुवर्णा यांनी १९७८ मध्ये जारी करण्यात आलेल्या वाटप पत्राद्वारे वाटप करण्य भाले होते आणि त्यांनी दिनांक २५.०३.१९८८ च्य स्तांतरणाच्या मेमोरॅंडमद्वारे श्री. रसेल बी. डी 'मेलो यांना विकल हस्तांतरित केले होते आणि श्री. रसेल बी. डिमेलो यांनी , विनांक ०५.०६.१९९१ च्या कराराद्वारे सदर फ्लॅटसौ. लावी डिस्ड्झा यांना विकली/ हस्तांतरित केली. श्रीमती लावी डिस्ड्झा यांनी दि.१५.०४.१९९४ च्या करारानुसार सदर फ्लॉट श्री. व्हॅलेरियन फर्नांडिस यांना विकली/ हस्तांतरित केली आहे आणि क्र.एएस/ ६६/१४३०७/९५ अंतर्गत पावती क्र.६६१४९५४ १९.०७.१९९५ द्वारे ऍम्नेस्टी योजनेअंतर्गत आवश्यक मुद्रांक गुल्क भरले आणि श्री. व्हॅलेरियन फर्नांडिस यांनी सदर फ्लॅट ु अँथनी डिसोझा आणि श्री. डॉमनिक डिसझा यांन दि.०९.०१.२००३ च्या विक्री कराराद्वारे विकला आहे. दस्तऐवऽ क.बीडीआर-४/००८४६/२००३ दिनांक ०६.०२.२००३ द्वारे तितसर नोंदणी केली आहे. दिनांक २५.०२.२००३ च्या दुरुस्ती करारमध्ये, दस्तऐवज क्रमांक बीडीआर-४/०१३२९/२०० देनांक २५.०२.२००३ द्वारे रीतसर नोंदणीकृत, श्री. डॉमनिक डेसुझा यांचे नाव सह-खरेदीदार म्हणून जोडले गेले होते, परंतु ाडसूज्ञा याच नाय सह-प्यस्वादार रुजून जाडस नास हास, पर्सु प्रत्यक्षात श्री. डॉमनिक डिस्झा यांना सदर फ्लॅटवर पूर्ण मालकी हक्क, शीर्षक आणि हितसंबंध नाही आणि तेव्हापासून माझे अशिल श्री. अँथनी डिसूझा हे सदर फ्लॅटचे एकमेव कायदेशी गलक म्हणून वापर, व्यवसाय आणि ताब्यामध्ये आहेत दे.२५.०३.१९८८ चे मूळ हस्तांतरण ज्ञापन आणि १९७ मध्ये श्री जे.आर. सुवर्णा यांनी वितरीत केलेले वाटप पत्र माझे अशिल श्री. अँथनी डिसोझा यांच्या द्वारे हरवले /गहाळ झाले आहे आणि त्या संदर्भात त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिनांक १४.०६.२०२४ रोजी ऑनलाइन हरवल्याचा अहवाल

र ×1987 ६ / २० २× टाम्बल केला आहे क्रोणा व्यक्तिस मूळ वाटप पत्र सापडल्यास त्यांनी खाली वाक्षरीकर्त्यास कळवावे आणि जर कोणा व्यक्तीस, बँक वित्तीय संस्थेस सदर फ्लॅटबाबत वारसा, वाटा, विक्री, गहाण भाडेपड़ी, धारणाधिकार, परवाना, भेट, ताबा किंवा भार, काहीही असो किंवा अन्यथा किंवा वरील करार इत्यादी स्वरुपात कार्ह रावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे ादर आवश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रका तारखेपासन **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे तवा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०६.२०२१

रमेश चंद्रा तिवारी (वकील उच्च न्यायालय, मुंबई) **कार्यालवः** १२९, ए-विंग, आपली एकता कोहौसोलि., लिला हॉटेलजवळ, नवपाडा, मरोळ नाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९.

जाहीर सूचना

जाहीर सूचना

राकेश भगवती प्रसाद गर्ग आणि श्री. राहुल राकेश गर्ग हे फ्लॉ

क्र.७०४, ७ मजला, इमारत क्र. २१, सी-विंग, विंबिसार नग ग्रीन व्ह्यू कोहौसोलि., विंबिसार नगर, म्हाडा कॉम्प्लेक्स, पश्चिम

रूतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६५ चे

. जयदेशीर सह-मालक/वाटपदार झाले आहेत. क्षेत्रफळ समा

.५५ चौ. फूट. बिल्ट-अप असलेले, जे त्यांना मुंबई गृहनिर्माण

गणि क्षेत्र विकास मंडळ, म्हाडा, मुंबई यांनी कोड क्र.१७

तर्गत वाटप पत्र क्र.डीआयआर/एमकेटी/ॲलॉट/गोरे

बिंबिसार नगर/१७७/२१सी७०४/१२२४/२००४ दि. ०८

३/२००४ आणि ताबा पत्र क्र. डीआयआर/एमकेटी/१७७

१सी/७०४/१५७८/२००३ दिनांक १८/०३/२००४ द्वा

वाटप केले होते. असे की, श्री. राकेश भगवती प्रसाद गर्ग आपि

थ्री. राहुल राकेश गर्ग यांनी डीड ऑफ डिक्लेरेशन दि.

२७.०१.२००९ द्वारे नोंदणी क्रमांक बीडीआर-१०/०१०७७

२००९ १०.०२.२००९ रोजी दस्तावेज नोंदणीकृत केले. अ

की. श्री. राकेश भगवती प्रसाद गर्ग यांचे दि.१२.०७.२०११

रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात श्रीमती बीना राकेश ग

(पत्नी), श्री. राहल राकेश गर्ग आणि श्री. अमित राकेश ग

(मुले) त्यांचे एकमेव कायदेशीर वारस राहिले आहेत, सद

. नॅटमधील त्यांचा ५०% अविभाजित हिस्सा समान प्रमा

उपयोग करतील. असे की, सदर रिलीझ डीड दि. १०.०५.२०२

ार, नोंदणी क्र.बीआरएल-४ /५९१९/२०२३ दिनांक १०

५/२०२३ नसार, श्रीमती बीना राकेश गर्ग आणि श्री. राहर

. तकेश गर्ग यांनी त्यांचे संपूर्ण ३३.३३% शेअर्स हे श्री. अमि

गर्केण गर्ग यांन्या नावे जागे केले. फिलीब डी.इन्या परिणामी श्री

मित राकेश गर्ग हे श्री. राहुल राकेश गर्ग यांच्यासोबत सद

फ्लॅटचे संयुक्त मालक बनले. असे की, बक्षिस पत्र दि.

०.०५.२०२३ नुसार, दस्तऐवज क्र. बीआरएल-४/५९२३

०२३ दि. १०.०५.२०२३ रोजी रीतसर नोंदणी केली, सदर श्री

ाहल राकेश गर्ग यांनी त्यांचे बंधु श्री. अमित राकेश गर्ग यांन

ुँ पांचे १००% शेअर भेट म्हणून दिले. मुख्य रिलीझ डीड

क्र.बीआरएल ४/५९१९/२०२३ दिनांक १०.०५.२०२३ मध्ये

काही चुका आढळल्या होत्या आणि त्या रिलीझ डीड

क.बीआरएल-४/६२२/२०२४ दिनांक ११.०१.२०२४ च्य

र्विपाकृत दुरुस्तीच्या करारद्वारे सुधारल्या गेल्या आहेत आणि

बक्षिस पत्र क्र.बीआरएल- ४/५९२३/२०२३ दिनांक

१०.०५.२०२३ च्या प्रिन्सिपल करारमध्ये काही चुका आढळून

२०२४ दि.११.०१.२०२४ च्या नोंदणीकत दरुस्तीच्या करारद्वां

दरुस्त केल्या आहेत. रिलीज डीड आणि बक्षिसपत्राच्य

ाधारावर, माझे अशिल श्री, अमित राकेश गर्ग सदर फ्लॅटचे

एकमेव मालक झाले आणि भाग प्रमाणपत्र क्र.०४० विशिष्ट

हमांक १९६ ते २०० अंतर्गत आणि भाग प्रमाणपत्र क्र.१९४

अंतर्गत, विशिष्ट क्र.९६६ ते ९७० त्यांच्या नावे आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व, तारण, अधिभा

साहक इत्यादी स्वरूपात काही दावा किंवा अधिकार असल

त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर आवश्यक दस्तावेजांस

तेच्या/त्याच्या दाव्यासंदर्भात लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाश

दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०६.२०२४

कार्यालय: १२९, ए-विंग, आपली एकता कोहौसोलि., लिल

हाँदेल जवळ, नवपाडा, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, आमन् अशिल सौ. मिना साईनाथ क्षिरसागर्या फ्लूटन

४०७, चौथा मजला, पारसनाथ जैन कॉलन बिल्डींग, बी.पी. रोड, खारी, भायुंदर (ईस्ट

मिरा-भायंदर जुना सर्व्हें नं १३६, निवेन सर्व्हें

ामरा-भायदर जुना संबंद न. १३६, नावन संबंद न. १८, हिस्सा नं. ७, एकुण क्षेत्र ३०५ चौरस फुट, तालुका आणि जिल्हा ठाणे या मिळकतीचे मालक असुन सदरची मिळकत आमचे अशिलाने श्रीमती. लिलावती केशवलाल वाघेला आणि श्री. केशवलाल मुळजी वाघेला यांचेकडुन खरेदी केलेली असुन त्यांनी देखील सदरची मिळकत ही तिचे पुर्वीचे मालक श्री. गणेश दत्तात्रय अनियाल यांच्याकडुन खरेदी केली होती व त्यांनी सदरची मिळकत हो तिचे पुर्वीचे मालक श्री. गणेश दत्तात्रय अनियाल मिळकत ही तिचे पुर्वीचे ना से देवेंद्र रहेती केली होती व त्यांनी सदरची मिळकत हो तिचे होती होती होती होती होती हुन स्वाचे कालाव स्वाचें स्वाचें कालाव स्वाचें कालाव स्वाचें स्वाच

यांचेकडुन खरेदी केली होती. दरम्यानचे काळा श्री. गणेश दत्तात्रय अनियाल आणि श्र

त्रा. नगरी दर्तात्रय आनेपाल आणि आ केशवलाल मुळजी बाघेला यांचेमधील खरेदीच दस्त म्हणजेच अग्रीमेंट दु सेल श्रीमती. लिलावर्त् केशवलाल वाघेला यांच्यामधील खरेदीचा दस्त ह दूस्त आमचे अशिल सो. मिना साईनाथ

द्स्त आमच आशल सा. ामना साइनाय स्विरसागर यांचेकडून दि. ०१/०६/२०२४ रोजी हरवले आहे गहाळ झाले. त्यांनी त्या आशयाची नोटीस/पत्र देखील मिरा-भायंदर, वर्सई विरार पोलिस स्टेशन ठाणे, मुंबई याठिकाणी दि. ०६/ ०६/ २०२४ रोजी दिलले आहे. संबंधीत पोलिसानी डॉक्युमेंट गहाळ झाल्यांचा रिपोर्ट हा

रिपोर्ट क्र. १७६५०-२०२४ नुसार नोंदला देखील आहे. आमचे अशिलाकडे संबंधीत दस्तऐवजार्च

जाहे. आमचे जीशामिङ संबंधात दस्तर्वजायां सत्यप्रत असुन त्याचा टनन क्र. ४/१९९ असा आहे. आमचे अशिलामार्फत अशी विनंती करण्यात येते की, के. श्रीमती लिलावती केशवूलाल वाघेला या दि. ०२/०५/२०२४ रोजी

प्रश्रवितार प्रियंता या दिन १००५ १०५४ राजा मुंबई येथे मयत झाल्या अस्तिल त्यांनी त्यांचेकडे दस्त असत्यास अस्तील त्यांनी त्यांचेकडे दस्त असत्यास सद्रचा दस्त के श्रीमती. लिलावती केशवलाल वांचेला आणि श्री. केशवलाल मुळजी वांचेला

आणि श्री. गणेश दत्तात्रय अनियाल यांचेमध्य झालेला दस्तु हा आमचे अशिलासू आणुन द्याव

किंवा त्यांचे सदर मिळकतीचे मालर्क हक्काबद्दल हरकत असेल तर ती कृपया ही

नोटीस जाहिर झाल्यापासुन ७ दिवसांचे आत आमचे अशिलास कळवावे व दस्त आणुन

व्रील नमुद मिळकत ही आता आमचे अशिल

सौ. मिना साईनाथ क्षिरसागर यांनी विक्रिस काढली असुन तमाम लोकांस कळविण्यात येत्

देखभाल, वारसा, ताबा, भाडेपट्टा, भाडेकर, पोटभाडे, धारणाधिकार, परवाना, गहाण या मार्गाने किंवा इतर कोणत्याही मार्गाने दावा करीत असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप ही नोटीस

प्रसिद्ध झाल्यापासुन ७ दिवसांच्या आत पुराव्यानिशी खालील पत्यावर लेखी स्वरुपात

संपर्क साधावा. अन्यथा सदरची मिळकत निर्वेध व निर्जोखमी आहे असे समजुन आमचे अशिल

डी/१५, प्रेमपार्क, कर्मशियल कॉम्प्लेक्स, मासुळकर् कॉलनी,

भागावर विक्री देवाण- घेवाण,

अंड प्रमोद डी. कांबळे

मोबा नं. ९३७१००७७७८

रमेश चंद्रा तिवार्र

(वकील उच्च न्यायालय, मुंबई)

एखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथा अंशा व्यक्तींन

ल्या आहेत आणि त्या बक्षिसपत्र क्र.बीआरएल-४/६२३/

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, महेंद्रकुमार मनमल हे गोकुळ अपार्टमें कोहौसोलि. (यापुढे **सदर सोसायटीचे सदस्य** म्हणून संदर्भ) या सोसायटीचे सदस्य असून सदस्यत्वाकरिता दिनांक ०१.१०.९९ रोजीचे भाग माणपत्र क्र.जी.ए. १४ होते आणि **फ्लॅट क्र.४०२** गोकुळ अपार्टमेंट कोहौसोलि.**, खेतवाडी बॅक रोड, मुंबई-०७** (यापुढे सदर मुळ भाग प्रमाणपत्र व सदर मालमत्ता म्हणन संदर्भ) आहे. तथापि मळ भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे आणि शोधूनही सापडलेले नाही

खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे दय्यम भागप्रमाणपत्र वितरणाबाबत आणि विक्री अदलाबदल, बक्षीस, तारण, अधिभार, न्यास गरसाहक, ताबा, भाडेपट्टा, मालकी हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे दावा/आक्षेप पष्ट्यर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह लेखी स्वरुपात व -नमुद मयत सदस्याचे शेअर्स व हित माझे अशिलाचे ालकीत्वाबाबत दावा/आक्षेप संदर्भात दस्तावेज व इतर प्राव्यांच्या प्रतींसह सदर सूचना काशनापासून **१५ (पंधरा) दिवसात** कळवावे. जर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, कोणतार्ह दावा/आक्षेप नाही आणि असल्यास ते त्याग केले सही/-

वकील उच्च न्यायालय लॉ व्हेरिटास वेस्ट बी-१०४, मांगल्य इमारत, हॉटेल लिफीओ मेरीगोल्ड, मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ ई-मेल:lawveritasmumbai@gmail.com देनांक: १६.०६.२०२४ ठिकाण: मुंबई

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटीस जाक्र उपनि/वसई/बी-४/जाहीर नोटीस/६००/सन २०२४

दिनांक - 2४/०४/२०२४ या नोटीसीव्दारे खालील नमुद केलेल्या व्यक्तीस कळविण्यात येते की, रुस्तमजी एव्हरशाईन ग्लोबल सिटी अव्हेन्यु एम बि नं. ११ ते १७ को ऑप हो सोसा लि., नारंगी बायपास रोड, ग्लोबल सिटी, विरार (प) ता. वसई, जि पालघर यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४ बी २९ अंतर्गत वसुली दाखला मिळणेकरीता दाखल केलेल्या अर्जानुसार आपणास यापुर्वी सुनावणी दिनांक १६/०४/२०२४ रोजी सुनावणीस बोलविण्यात आले असता, आपण हजर राहिला नाहीत तरी पुढील सुनावणी **दिनांक** . १०/०६/२०२४ **रोजी दुपारी ३.३**० वाजता महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, उपनिबंधक, सहकारी संस्था, जॉनी क्रॉसलेन, तामतलाव, वसई (प), ता. वसई, जि. पालघर यांचे कार्यालयात ठेवण्यात

तरी उक्त दिवशी व वेळही आपण सुनावणीस उपस्थित राहन लेखी म्हणणे दाखल करावे, अन्यथा सदरबाबत आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरुन प्रकरणी कायदयातील तरतुदीनुसार उचित निर्णय देण्यात येईल याची नोंद घ्यावी

अनु क्र	संस्थेचे नाव	थकबाकीदाराचे नाव	दावा रक्कम
٤)	रुस्तमजी एव्हरशाईन ग्लोबल सिटी	१) श्री शिवानंद गावकर	३,४१,४०२/
	अव्हेन्यु एम बि नं ११ ते १७ को ऑप हौ	एम ११-४०४, रुस्तमजी एव्हरशाईन -	
	सोसा लि., नारंगी बायपास रोड,	ग्लोबल सिटी अव्हेन्यु एम बि नं ११ ते	
	ग्लोबल सिटी, विरार(प) ता. वसई, जि.	१७ को ऑप हौ सोसा लि., नारंगी	
	पालघर	बायपास रोड, ग्लोबल सिटी, विरार (प)	
		ता. वसई, जि. पालघर	

सदरची नोटीस आज दिनांक २४/०४ /२०२४ रोजी माझे सही व शासन मुद्रेसह दिली आहे

दिनांक - २४/०४ /२०२४ ठिकाण - वसई

उपनिबंधक सहकारी संस्था, वसई

ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड सीआयएन: एल३३१२५एमएच१९८९पीएलसी०५१९१० **नोंदणीकृत कार्यालय:** के-५६, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, तारापूर, बोईसर, जिल्हा पालघर, महाराष्ट्र-४०१५०६

दर.क.:९१-२२-६६६३५४५६, फॅक्स क्र.:९१-२२-६६६३५४६०, वेबसाईट:www.aurolabs.com, ई-मेल:auro@aurolabs.com ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच्या अहवालाचे शुद्धिपत्रक

नांक २७ मे. २०२४ रोजी या वत्तपत्रात प्रकाशित दिनांक ३१ मार्च. २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या अहवाला संदर्भात. इतर र मधील रकाना मुद्रण दोषाने रु.०.०३ लाख असे नमुद झाले होते ते सुधारित करण्यात आले आणि आता ते रु.३५७२.५७ लाख या ऐवजी रु.३५७२.६० लाख असे वाचावे संपलेली तिमाही 39.92.2023 39.03.2028 39.03.203 ३१.०३.२०२३ संदर्भ टीप ३ संदर्भ टीप ३ लेखापरिक्षाित कावयलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंत 264.06 306.08 २५३.२१ 9038.40 रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष लावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि तर सर्वकष उत्पन्न (करानंतर) ६२३.२५ ६२३.२५ खीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) 3402.40 त्पन्न प्रतिभाग (द.मू. रू. १०/- प्रत्येकी)

टेप: १. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वरील लेखापरिक्षित ालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल तिमाही व वर्षाकरिता त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com आणि कंपनीच्या www.aurolabs.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३१ मार्च, २०२४ व ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्य प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत

संचालक मंडळाच्या वतीने व करित (सिद्धार्थ देवराह पुर्णवेळ संचालक डीआयएन: ००२३०७९६

....अर्जदार

देनांक: १५ जून, २०२४

जाहिर नोटीस

मे. सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

माळशेज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पत्ता : ठाणे, गाळा नं. १०२, अशोक इंडस्ट्रीयल इस्टेट,

जरी मरी मंदिरासमोर, युनियन बँकेजवळ, गोकुळनगर, ठाणे (प)

अनुक्रमांक १ते ५

l	अ. क्र.	दावा क्र.	कर्जदार	जामीनदार	दावा दाखल दिनांक	दावा रक्कम
	१)	६९८०	श्री. सचिन लहु रावराणे, A-०३, न्यु शिवालया को.ऑप.हौ. पाचपाखाडी, नामदेववाडी, ठाणे (प)	 श्री. विलास नारायण म्हस्के, रू.नं.१, प्लॅट नं.६१०, गावदेवी को. ऑप. हौ.सो.पाचपाखाडी, नामदेववाडी, ठाणे (प) श्री.पांडुरंग बापु पांचाळ, लोकमान्यनगर पाडा नं.०३, डवलेनगर, बस स्टॉप ठाणे (प) श्री.बजरंग श्रीमंत कांबळे, पाटील कंम्पाऊंड, जय भवानीनगर, चितळसर मानपाडा, घोडबंदर रोड ठाणे 	१३/१२/२०२३	६१,५०४/-
	٦)	६९८३	श्री. अशोक राघु वैती, विठाई अपा., ३/१० राबोडी कोळीवाडा नं-२, ठाणे-४००६०१	 १) श्री.संदेश वसंत पाटील, राबोडी कोळीवाडा नं-२, ठाणे-४००६०१ जाब देणार/ प्रतिवादी २) श्री.बाळकृष्ण रामा वैती, राबोडी कोळीवाडा नं-२, ठाणे-४००६०१ ठाणे (प) ४००६०७ मथुरा नगरी ३) श्री.आफरीन म बताई ३०३/३ माळा, डॉ.अन्सारी रोड, २ री राबोडी, ठाणे (प) 	१३/१२/२०२३	१,२७,४७९/-
	₹)	६९८१	श्री.सिंबाई पुमलाई अरसन, MGR प्लॉट नं.०६, कम्युनिकेशन सेंटरकौला बंदर न्यू टॅंक बंदर रोड, रे-रोड (पु) माझगाव मुंबई-४०००१०	१) सौ. सुलोचना बाबु चिन्नास्वामी वाळुंज चाळ नं.०१, डी.पी.वाडी, घोडपदेव, मुं. ४०००३३ जाब देणार/ प्रतिवादी २) सुशील आसन सपलिंगम M.G.R. कम्युनिकेशन प्लॉट नं.०३, सेंटरकौला बंदर न्यू टॅंक बंदर रोड, रे-रोड (पु) माझगाव मुंबई-४००००१०	१३/१२/२०२३	<i>૨૫,५९७/-</i>
	8)	६९८२	श्री.राहुल सुभाष डहाळे रा.रु. नं.४, तळ मजला भारत व्हिला को.ऑप.हो. सोसा. धोबी आळीजवळ, जामा मस्जिद मागे, ठाणे-४००६०१	१) श्री.मोहम्मद हुसेन सादिक शेख रा.बापुजी नगर, गल्ली नं.१, गोकुळधाम सोसा. पहिली राबोडी, जम्मु मस्जिदजवळ, ठाणे (प) ४००६०१ २) श्री.भुपेंद्र अनमोल सिंग दशरथ पाटील चाळ, गुंजना स्कुलजवळ, शंकर मंदिर, आझादनगर, मानपाडा, ठाणे ४००६०७	१३/१२/२०२३	४,१७,८६२/-
	4)	६९८५	श्री.नारायण तुकाराम गायकवाड, नाईक चाळ-०४, रु.नं.०१, मानकिवली गाव, तुळजाभवानी नगर, बदलापुर (पु) ४२१ ५०३	१) श्री. रविंद्र अप्पन्ता सर्जे एम.जी.७२५/१२, लालडोंगर सायन ट्रॉम्बे रोड, चेंबुर, मुंबई-४०००७१ जाब देणार/ प्रतिवादी २) श्री.नितीन सिताराम मुंढे रु.नं.३४३०, गणेशनगर, खुंटवली वरचा पाडा, अंबरनाथ (प) ३) श्री.विश्वनाथ शिवप्पा कांबळे, रु.नं.१९४७, आनंदनगर साई कृपा बिल्डींग हौ. बोर्ड,अंबरनाथ.	१ ३/ १ २/ २०२३	५,३५,७ ९९/-

समोर, जिवदानी रोड, विरार पुर्व सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पेस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे. ारंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत

गोल्डन पार्क ए-३०६, हिलपार्क सो.

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक २१/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा**. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे

या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.

म्हणून आज दिनांक ३१/०५/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



मे. सहायक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मंबई.

इक्रीटास स्मॉल फायनान्स बॅक लि.

(पुर्वीची इक्वीटास फायनान्स लि.) नोंदुणीकृत कार्यालय: क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलाई, चेन्नई, तामिळनाडू-६००००२.

मागणी सूचना - सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी **इकीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (ईएसएफबी)** यांच्याकडून कर्ज घेतले आहे सदर कर्जदार यांनी त्यांच्या कर्ज खात्याची रक्कम व हफ्ते भरणा करण्यात कसूर केली आहे, म्हणून आरबीआयद्वारे वितरीत मार्गदर्शनानुसार त्यांचे कर्ज खाते **नॉन–परफॉर्मिंग** ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. प्रतिभूत मालमत्ता, कर्ज व तारखेला देय एकूण थकबाकी रकमेचे तपशील बाली नमुद केले आहे. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सुचित करऱ्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकारी हे खालील स्वाक्षरीकर्ता असून प्रतिभूत धनकोंच्या वतीने सरफायसी कायदा २००२ च्या तरतुदीअंतर्गत खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाई प्रारंभ केली आहे आणि सदर मालमत्तेसह व्यवहार करू नये, सदर सूनचेपासून **६० (साठ) दिवसांत** त्यांच्या नावा समोर नमुद थकबाकी रक्कम जमा न केल्यास खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून मालमत्तेचा ताबा घेऊन विक्री करण्यासह सरफायसी कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) अन्वये एक किंवा अधिक अधिकारांचा वापर केला जाईल

कर्जदारांचे/जामिनदारांचे	मागणी सूचना	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन
नाव (शाखेचे नाव)	दिनांक व रक्कम	(स्थावर मालमत्ता)
कर्ज/सुविधा खाते क्र.: 700005855788 / EMFMUMBA0042120 &	२८.०५.२०२४ व	स्थावर मालमत्तेचे तपशील: श्री. आदित्य भास्क
700005855790/ELPMUMBA0042121	१०.०५.२०२४ रोजी	चौघुले व श्री. राकेश भास्कर चौघुले यांच्य
१. श्री. आदित्य चौघुले, श्री. भास्कर चौघुले यांचा मुलगा	देय रु.११,२५,८२६/	मालकीची निवासी मालमत्ता
(अर्जदार/कर्जदार व तारणकर्ता)	– (रुपये अकरा लाख	निवासी मालमत्ता जागा अर्थात फ्लॅट क्र.१५०१
२. श्री. राकेश चौघुले, श्री. भास्कर चौघुले यांचा मुलगा (सह-	पंचवीस हजार आठशे	१५वा मजला, क्षेत्रफळ ३८९ चौ.फु. कार्पेट क्षेत्र
अर्जदार/सह-कर्जदार व तारणकर्ता)	सव्वीस फक्त)	अर्थात ३६.१३ चौ.मी. (रेरा अंतर्गत परिभाषित
३. श्रीमती तृप्ती चौघुले, श्री. भास्कर चौघुले यांची पत्नी (सह-	आणि	केल्याप्रमाणे), सी विंग (आयकॉन), बालाजी इस्टेर
अर्जदार/सह-कर्जदार)	एनपीए ०९.०४.२०२४	म्हणून ज्ञात इमारत, सर्व्हे क्र.१७, क्षेत्रफळ ०एच-
सर्वांचा पत्ता: ६/३, नवशक्ती को.हौ.सो. क्र.२, बी/एच. भवानी		२९आर-३पी+पोट खराबा ०एच-२१आर-५पी
मेडिकल, नेहरुनगर, कांजूरमार्ग, भांडूप-४०००७८. दुसरा पत्ता: ६,		एकूण क्षेत्रफळ ०एच-५०आर-८पी अर्थात ५०८०
विक्रम चाळ, आंबेवाडी क्र.२, सुर्या नगर, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी		चौ.मी., महसूल गाव उंब्रोळी, ता. अंबरनाथ, जिल्ह
(पश्चिम), टागोर नगर, मुंबई, महाराष्ट्र-४०००८३.		ठाणे, उप-नोंदणी जिल्हा अंबरनाथच्या न्यायक्षेत्रात व
अ.क्र.१ चा पत्ता: सिप्ला (टिमलीज सर), आरॲण्डडी सेन्टर, विक्रोळी,		नोंदणी जिल्हा ठाणे आणि कल्याण डोंबिवर्ल
३रा मजला, सिप्ला, एसबीआय बँके समोर, विक्रोळी (पश्चिम), मुंबई,		महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या मालमत्तेचे सर्व
महाराष्ट्र-४०००८३. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.१५०१, सी विंग, बालाजी		भाग किंवा खंड.
इस्टेट, एस.क्र.१७, गाव उमरोळी, मानपाडा कलिनाजवळ, शिळफाटा		

२८.०५.२०२४ व

आठ फक्त)

रोड, डोंबिवली पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४२१२०३. कर्ज/सुविधा खाते क्र.: 700007318900/EMFMUMBA0056100 & 700007320687/ELPMUMBA0056101

१०.०५.२०२४ रोजी १. श्री. सचिन स्वामिनाथ पयाती, श्री. स्वामीनाथ पयाती यांचा **मुलगा** (अर्जदार/कर्जदार व तारणकर्ता (रुपये एकवीस लाख २. श्रीमती रेणुका स्वामिनाथ पयाती, श्री. स्वामीनाथ पयाती

यांची पत्नी (सह-अर्जदार/सह-कर्जदार व तारणकर्त्या) **दोघांचा पत्ता:** पंडित पावशे चाळ, १/१, सागर नगर, सह्याद्री पार्क, कल्याण पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०६. **दुसरा पत्ता:** तुकाराम जाधव चाळ, जयबाई विद्यामंदिर रोड, बी/एच. शनी मंदिर, काटेमानिवली, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०६. दुसरा पत्ताः पलॅट क्र.१०६, १ला एनपीए ०९.०४.२०२४ मजला, सी-विंग, कृष्णा सुदामा रेसिडेन्सी, गाव बेलवली, बर्दलापूर (प.), ता. अंबरनाथ, जिल्हा ठाणे-४२१५०३.

अ.क्र.<mark>१ चा पत्ता:</mark> टिकोना, ३रा मजला, कारपोरा हाऊस, एलबीएस रोड, भांडूप पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००७८ अ.क्र.२ चा पत्ता: दुकान क्र.००१, मसोबा चौक, स्टेशन रोड, कल्याण पुर्व, महाराष्ट्र-४२१३०६.

दिनांक: १६.०६.२०२४, ठिकाण: ठाणे

ग्याती यांच्या मालकीची निवासी मालमत्ता रु.२१,१८,४९८.०८ क्षेत्रफळ समारे ३२.०२ चौ.मी. + एसीपी क्षेत्र ५.७६ चौ.मी., ९ला मजला, विंग सी, कृष्णा सुदामा रेसिडेन्सी अठरा हजार चारशे भठठ्याण्णव आणि पैसे म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्स, मालमत्ता जमीन (१) सर्व्हे क्र. $\sqrt{9}$ ए/१/३ ८४, व (२) सर्व्हे क्र. $\sqrt{9}$ एए/१/४, क्षेत्रफळ $\sqrt{9}$ एच-६१आर- $\sqrt{9}$ ए, आकार $\sqrt{9}$ 0एच क्षेत्रफळ ०एच-३२आर-०पी, अधिक पोटखराबा ०एच-२०आर-०पी, अर्थात एकूण क्षेत्रफळ ०एच-५२आर-०पी, अधिक ४ गुंठे आणि एकूण क्षेत्र ०एच-५६आर-०पी, आकार ०-३८ पैसे आणि नाकार् ०-०६ पैसे, एकूण ००-४४ पैसे, महसूल गाव बेवली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे, कुळगाव

स्थावर मालमत्तेचे तपशीलः श्री. सचिन

स्वामिनाथ पयाती व श्रीमती रेणुका स्वामिनाथ

बदलापूर महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या गलमत्तेचे सर्व भाग किंवा खंड. प्राधिकृत अधिकारी, इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.